

एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या मराठी भाषा, हिंदी भाषा, मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षांचे शुल्क वाढविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक:- मभाप-२०१६/प्र.क्र.१३८/भाषा-२,

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ३० एप्रिल, २०१६.

वाचा:-

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.एलएनजी-२००६/१००६/प्र.क्र.९३/०६/२०-ब,
दि.१.१.२००९

प्रस्तावना :-

भाषा संचालनालयामार्फत आयोजित केल्या जाणा-या एतदर्थ मंडळाच्या मराठी भाषा परीक्षा, हिंदी भाषा परीक्षा, मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन परीक्षांचे शुल्क सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन दि.१.१.२००९ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. सदर परीक्षा आयोजनातील वाढता खर्च लक्षात घेता एतदर्थ मंडळाच्या परीक्षांचे शुल्क वाढविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

भाषा संचालनालय, मुंबई यांचेमार्फत एतदर्थ मंडळाच्या मराठी भाषा परीक्षा, हिंदी भाषा परीक्षा, मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन परीक्षांसाठी द्यावे लागणारे शुल्क खालीलप्रमाणे वाढविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. पुढील तक्त्यात नमूद केलेले शुल्क शासनाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा नियमावली लागू असलेल्या तसेच शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या सर्व राजपत्रित/अराजपत्रित अधिकारी/कर्मचारी यांचेसह राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व मंडळे /महामंडळे /प्राधिकारणे /स्वायत्त-संस्था यांचेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी या सर्वांसाठी लागू करण्यात येत आहे.

अ.क्र.	परीक्षेचे नाव	सध्याचे शुल्क	सुधारीत शुल्क
१	राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचारी यांच्यासाठी मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा	१२०/-	३००/-
२	राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचारी यांच्यासाठी मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा	१२०/-	४००/-
३	राजपत्रित अधिका-यांसाठी हिंदी भाषा उच्चश्रेणी परीक्षा	६०/-	४००/-
४	अराजपत्रित कर्मचा-यांसाठी हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षा	३०/-	३००/-
५	मराठी लघुलेखन परीक्षा	५०/-	३००/-
६	मराठी टंकलेखन परीक्षा	१००/-	३००/-

सदर आदेश वित्त विभागाच्या अनौसं.क्र.१६६/१६/व्यय-४, दि.१२.४.२०१६ अन्वये प्राप्त मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५०२१७१९३४६९३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(लिना वि. धुरू)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ४) प्रबंधक उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई (पत्राने)
- ५) प्रबंधक उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने)
- ६) सर्व विभागीय आयुक्त
- ७) सर्व जिल्हाधिकारी
- ८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ९) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधानभवन, मुंबई
- १०) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
- ११) महालेखापाल (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
- १२) महालेखापाल (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
- १३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १४) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १५) मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी
- १६) भाषा संचालक, भाषा संचालनालय, वांद्रे (पूर्व), मुंबई
- १७) सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/ पुणे/नागपूर/औरंगाबाद/
- १८) सर्व मंत्रालयीन विभाग
- १९) निवड नस्ती (भाषा-२)

सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावे.